

2nd July 2019

Corporate Relationship Department **BSE Limited**, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Dear Sir/ Madam.

Sub: Intimation regarding newspaper publication of the Notice convening Board Meeting.

In continuation of the disclosure made on 1st July 2019 regarding the Notice convening Board Meeting to be held on Tuesday, 23rd July 2019, enclosed the newspaper publication made in Business Standard (English), all India edition and Mumbai Lakshadeep (Marathi) Mumbai edition on 2nd July 2019.

This is for your intimation and records.

Yours Truly,

For Artson Engineering Limited

Deepak Tibrewal Company Secretary FCS 8925





TENDERS & NOTICES

ITRITES

RITES LTD.

NOTICE INVITING e-TENDERS





39751 / 753 300 The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the abov Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said shar certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at th address CENTENIALSURGICALSUTURE LTD. F - 29, MIDC, Murbad, Thane, Maharashtra 421401 Within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained. and the Company will proceed to issue duplicate Share Certificate

ΙΔΜΔΝ Ρ ΡΔΤΕΙ

Date: 02/07/19 Place: Upleta

V01007

MARICO LIMITED

CIN: L15140MH1988PLC049208

Regd Off.: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 Tel No. 022-6648 0480; Fax: 022-2650 0159

Website: www.marico.com; Email: investor@marico.com NOTICE

Pursuant to the relevant provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a neeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 1, 2019 at Grande Palladium, Board Room, 8th Floor, 175 CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098, *inter-alia*, to consider and approve the un-audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2019

For further details, kindly visit: http://marico.com/india/investors/documentation; BSE- http://www.bseindia.com/; and National Stock Exchange of India Limited http://www.nseindia.com/

Shruti Patil

Company Secretary

Place: Mumbai Date: July 1, 2019

Hemangi Ghag

Company Secretary & Compliance Office

LOSS OF SHARE CERTIFICATE (S) RAJKUMAR FORGE LIMITED

Regd. Office: 29/1, Kharadi Village, Off Pune Nagar Road, Pune – 411014 Notice is hereby given that the following Share Certificate(s) pertaining to Equity Shares of Rs. 10/- each of Rajkumar Forge Limited Regd. Office: 29/1, Kharadi Village, Off Pune Nagar Road, Pune – 411014, registered in the name of below mentioned shareholder(s), have been reported to have been lost/misplaced/stolen and that the application(s) for issue of Duplicate Share Certificate(s) in respect thereof have been received by the company.

Folio	Registered	Snare	Distinctive Nos.		NO. OT
FOIIO	Shareholder(s)	Certificate Nos.	From	Shares	
R34598	Gitanjali J Vora	10414	3655301	3655400	100
R34598	Gitanjali J Vora	10569	3670801	3670900	100
R34598	Gitanjali J Vora	10574	3671301	3671400	100
R34598	Gitanjali J Vora	10582	3672101	3672200	100
R34598	Gitanjali J Vora	10614	3675301	3675400	100
R34598	Gitanjali J Vora	10691	3683001	3683100	100
R34598	Gitanjali J Vora	10756	3689501	3689600	100
R34598	Gitanjali J Vora	10759	3689801	3689900	100
R34598	Gitanjali J Vora	11793	3793201	3793300	100
R34598	Gitanjali J Vora	11795	3793401	3793500	100
R34598	Gitanjali J Vora	14610	4074901	4075000	100
R34598	Gitanjali J Vora	16791	4293001	4293100	100
R34598	Gitanjali J Vora	19623	4576201	4576300	100
R34598	Gitanjali J Vora	4139	3027801	3027900	100
R34598	Gitanjali J Vora	7095	3323401	3323500	100

The public are hereby cautioned against dealing in any way, with the above Share Certificate(s). If within 15 days from the date of Publication hereof no claim is received by the Company in respect of the said Shares Certificate(s), Duplicate Share Certificate(s) will be issued and there – after no claim will be For RAJKUMAR FORGE LIMITED

Place: Mumba Date: 2nd July, 2019

SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

Retail Assets Centralised Processing Centre, CBD Belapur Railway Station Comple Tower No .4, 5th Floor, Belapur, Navi Mumbai -400 614. Tel -022-27564535

DEMAND NOTICE [Under section 13 (2) of SARFAESI ACT read with Rule 3 (1) of the Security

(Enforcement) Rules 2002]
Whereas the Authorized officer of **State Bank of India** under Securitization of Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 has

in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 14 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **24/04/2019** under Section 14 (12) read with Rule 3 of the Security Rule 3 section 13 (2) of the said Act, calling upon the Borrower Shri. Sunil Vasant Kadam -Flat No.102, Harikiran Apartment, Plot No.208, Sector.10, New Panvel (E), Navi Mumba -410 206 Office Address – Peon- Administration Head -The Cotton Corporation of India Ltd -Kapas Bhavan, Plot No.3 A, Sector 10, CBD Belapur, Navi Mumbai -400 61 o pay the amount mentioned in the said Notice being Rs. 10,46,817/- (Rupees Te Lakhs Forty Six Thousand Eight Hundred & Seventeen only) as on 29.04.2019 Together with further interest at the contractual rate on the aforesaid amount an incidental expenses, costs, charges etc within 60 days from the date of the said Notices The said Notice has been received back undelivered through the postal authorities. they desire, collect the said copies of Demand Notice from the undersigned on any working day during normal office hours. The content of Demand Notice as unde mentioned. Your account has been classified as non-performing assets.

However, this Notice is hereby given to the Borrower/Guarantor and his heirs, when necessary, to pay to the Bank; within 60 days from the date of publication of this Notice the amount indicated hereinabove due on the date together with further interes at contractual rates on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. As security for the Borrower's obligation under the said agreements and documents.

the Borrower/Guarantor and his heirs, where necessary, shall fail to make paymen to the Bank as aforesaid, then the Bank shall proceed against the secured asset mentioned below under Section 13 (4) of the Act and also to take possession of secured assets and also the application Rules entirely at the risks of the concerne ower and his/her heirs, where necessary, as to the costs and consequences The Borrower/Guarantor and his heirs, where necessary, are prohibited under Section 13 (13) of the SARFAESI Act. 2002 to transfer the aforesaid assets, whether by way sale, lease or otherwise without the prior written consent of the Bank. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower and the guarantor responsible for the offence liable to penalty in accordance with the SARFAESI Act

Navi Mumbai -410 206

Date: - 01/07/2019 Place: - Navi MUMBAI

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Flat No.102, Harikiran Apartment, Plot No.208, Sector.10, New Panvel (E) **Authorized Officer**

IFGL REFRACTORIES LIMITED CIN: L51909OR2007PLC027954 Registered Office: Sector 'B', Kalunga Industrial Estate, P.O. Kalunga 770 031 Dist. Sundergarh, Odisha, India
Head & Corporate Office: McLeod House, 3, Netaji Subhas Road,

Kolkata 700 001, West Bengal, India Tel: +91 661 2660195, Fax: +91 661 2660173 omplaints@ifgl.in. Website: www.ifglref.com

NOTICE TO MEMBERS Annual General Meeting and Remote E-Voting info

(a) Notice is hereby given that 12th Annual General Meeting ("AGM") of IFGL Refractories Limiter ("the Company") will be held on Saturday, 27th July, 2019 at 11 AM at Sector 'B', Kalunga Industrial Estate, P.O. Kalunga 770 031, Dist: Sundergarh, Odisha to transact business as so out in the Notice of AGM dated 11th May, 2019 (Notice of the AGM). b) Annual Report 2018-19, Notice, Attendance Slip and Proxy Form has been dispatched to the

members at their addresses through Registered Post/Courier/Book Post/E-mails registered with the Company. c) Aforesaid documents are also available on the Company's website viz. www.ifglref.com a

well as website of NSE i.e. www.nseindia.com and website of BSE i.e. www.b Members, who have not received aforesaid documents, may download it from the said websites or may request for copy of the same by writing to the Company Secretary at the Ema ID: investorcomplaints@ifgl.in or at Registered Office/Head & Corporate Office address of

d) Register of Members and Share Transfer Register of the Company will remain closed from Monday, 22nd July, 2019 to Saturday, 27th July, 2019, both days inclusive, in co ensuing AGM and dividends proposed to be declared thereat.

e) Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with the facility to exercis Helpinding, 2017, the Company is pleased by Porther Maniholds with the family to vote by electronic means ('Remote E-Voting') to transact businesses as set out in the Notice of the AGM through the Remote E-Voting facility provided by National Securities Depository Limited (NSDL). Notice of the AGM is also available on NSDL's E-voting websit https://www.evoting.nsdl.com/.

Remote E-Voting period will commence on Wednesday, 24th July, 2019 (9.00 AM) and end of Friday, 26th July, 2019 (5.00 PM). The Remote E-Voting module shall be disabled thereafter. g) Aperson, whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on the cut-of date i.e. Saturday, 20th July, 2019, shall be entitled to avail the facility of Remote E-voting a well as voting at the AGM

(h) Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, 20th July, 2019 may obtain the Login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. If the member is already registered with NSDL for e-voting then he can use his existing User ID and password for casting the vote through Remote E-voting.

Members who will have not cast their vote by Remote E-voting shall be able to vote at the AGI through ballot paper

(i) Members who will have cast their vote by Remote E-voting may attend the AGM but shall no be entitled to cast their vote again at the AGM.

1st July, 2019

k) In case of any queries pertaining to Remote E-voting, you may refer to the Frequently Askec Questions (FAQs) for members and the e-voting user manual for members available in the download section of https://www.evoting.nsdl.com/ or call on the toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms Pallavi Mhatre, Assistant Manager NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lowe Parel, Mumbai 400 013

By order of the Board For IFGL Refractories Limited R Agarwa Company Secretary

DEMAND NOTICE

13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security in said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rule ivers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Auth xercise of powers conferred under Section 13/12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorise fifteer of IIIF. I home Finance Ltd. (IIF. IHF.)! (formerly known as India Infoline Housing Finance Limited) has issue emand Notices under section 13/2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the spective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the orrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with their interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as idate of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under: Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) / (form

26-06-2019 Flat/House No.102 admeasuring 987.58
Prospect No. 748284 sq. ft. Garpet area, Wing Laya, First Floor, 8.6,383,603/- Prospect No. 759260 Ng. 8.8, 80,93,293/- Poisar, Taluka Borivali, Mumbai
25-06-2019 Flat No.101, 1st Floor, Building No.14, Rs. Raj Baug, Neral, Karjat, Raigarh, Maharashtra Manchanda, Harleen Kaur Manchanda, Manpreet Singh D Manchanda, Narender Manchanda, Harleen Kaur Manchanda, Manpreet Singh Manchanda, Hapningzs (Prospect No. / Loan A/c No. 748284, 759260) Jitendra Ganpatlal Sonar, Ganpatlal Bhika Soni, Vijay Ganpatlalji Soni, Chandu Ganpatlal Soni, Prity Gold Vijay Jwellers (Prospect No. / Loan A/c No. 777127)

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secure assets under Section 13(4) of the said Act. and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the

. r details please contact to Authorised Officer at Branch Office :-Goregaon Samruddhi CHS, SV Road, Police Station, Goregaon West, Mumbai, Maharashtra 400062 and/or Shiy Center, Office No 220, Plot N ioregaon Police Station, Goregaon West, Mumbai, Maharashtra 400062 and/or Shiv Center, Office No.220, Plot No. nd Floor, Sector-17, Vashi, Navimumbai Maharashtra- 400703 and/or Corporate Office: Plot No. 98, Ph-IV, Udy Place: Mumbai / Raigarh Date: 02.07.2019 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Limi

HINDUSTAN ZINC LIMITED

NOTICE OF 53rdANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION TO MEMBERS

Notice is hereby given that the 53^{rd} Annual General Meeting (AGM)of the shareholders of Notice's hereby generated the 3-3 Annual defends investig (Admyot de Shareholders of the Company will be held on Wednesday, the 31"July, 2019 at 02.30 P.M. (IST) at the Registered Office of the company to transact the business as set out in the Notice of the AGM dated May 2, 2019 which has been sent to the members, along with the Annual Report for the Financial Year 2018-19 and the same is also available on the company!

website www.hzlindia.com, and on BSE and NSE.
Electronic copies of the Notice of the 53" AGM & and the Annual Report of the Compa for the financial year 2018-19 have been sent, in terms of Sections 101 & 136 of the Companies Act 2013("the Act") read with the relevant rules made thereunder through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company

As informed earlier, pursuant to provisions of Section 91 of the Act, Rule 10 of The Companies (Management & Administration) Rules, 2014 & Regulation 42 of SEBI (LODR), Regulations 2015, the register of members and share transfer books of the Company will remain closed from Friday, July 26, 2019 to Tuesday, July 30, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM. Pursuant to the provisions of section 108 of the Act, read with Rule20 of the Companie

(Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing its members, the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the said AGM. The members may cast their votes using an electronic voting system from a place other that the venue o the meeting ("remote e-voting"). The company has engaged the services of Karvy Fintech Private Limited as the agency to provide e-voting facility. The detailed procedure/ instructions for remote e-voting are contained in the Notice of the AGM. In this regard, the Members are further informed that:

The remote e-voting period shall starts at 9.00 A.M. (IST) on Friday, July 26, 2019 and shall end at 05.00 P.M. (IST) on Tuesday, July 30, 2019. A person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 24.07.2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting by

For Hindustan Zinc Limite Place: Udaipur Rajendra Pandwal Date: 02.07.2019 Company Secretary



WIPRO LIMITED

Registered Office: Doddakannelli. Sarjapur Road, Bengaluru - 560 035. Tel: +91-80-2844 0011 Fax: +91-80-2844 0054 CIN: L32102KA1945PLC020800 Email: corp-secretarial@wipro.com Website: www.wipro.com

NOTICE

Pursuant to Regulation 29(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that the next meeting of the Board of Directors will be held over July 16-17, 2019 to consider and approve, interalia:

a) the condensed audited standalone and consolidated financial results of the Company under IndAS for the quarter ended June 30, 2019,

b) the condensed audited consolidated financial results of the Company under IFRS for the guarter ended June 30.

The financial results would be finally approved by the Board of Directors on the evening of July 17, 2019. We further inform that the trading window for dealing in the securities of the Company has been closed from June 16, 2019 till the closing hours of July 19, 2019.

> By Order of the Board For WIPRO LIMITED

Date: July 1, 2019 M Sanaulla Khan Place: Bengaluru **Company Secretary**

IN THE HIGH COURT OF DELHI AT NEW DELHI

(ORIGINAL COMPANY JURISDICTION) C.P.NO.158/2009 IN THE MATTER OF COMPANIES ACT, 1956 IN THE MATTER OF INDEPENDENT MOBILE INFRASTRUCTURE (P) LTD. (IN PROV. LIQN)

ADVERTISEMENT OF NOTICE TO ALL THE SECURED/UNSECURED CREDITORS AND WORKMEN TO PROVE THEIR CLAIMS UNDER

SECTION 529 A & 530 OF COMPANIES ACT. 1956 Notice is hereby given to the workmen's/secured creditors/unsecured

creditors and other creditors of the above named company in terms of order of the Hon'ble Court passed on 07.02.2019 and they are required to submit to the Official Liquidator, attached to the Hon'ble High Court of Delhi to prove their respective investments/claims against the above said company by delivering the same at the office of Official Liquidator on or before 23.07.2019 or sending by post to the Official Liquidator so as to reach at the office of the Official Liquidator, Delhi not later than the aforesaid date alongwith an affidavit in support of their investments/claims on a Non - Judicial Stamp Paper in Form NO. 66 of the Companies (Courts) Rules, 1959, alongwith photocopy of original documents proving their investments/claims and any title to priority under Section 529A & 530 of the Companies Act, 1956. Any Workman/ Secured Creditor/Unsecured Creditors to the above said company who fails to submit his/ her affidavit or proof of his/her debt within the aforesaid time limit will be excluded from the benefits of any entitlement before his/her investments/claims is proved or as the case may be from objection to such entitlement.

Any workman/secured creditor/unsecured creditor to the above said company who has sent his/her proof, if so, required by notice in writing from the Official Liquidator. Delhi shall either in person or by his/her advocate attend the investigation of such debt or claim at such time and place as shall he specified in such notice and shall produce such further evidence of his/her debt or claim as may be required.

Dated this 02 day of July 2019.

Sd/-(D.K. SINGH) OFFICIAL LIQUIDATOR
ATTACHED TO HIGH COURT OF DELHI 8[™] FLOOR, LOK NAYAK BHAWAN, KHAN MARKET. NEW DELHI - 110 003 PHONE No. 24693393

Visit website www.delhiol.com & www.mca.gov.in for downloading Form no. 66 of the Companies (Court) Rules 1959

davp07104/11/0039/1920

KOLKATA METROPOLITAN DEVELOPMENT AUTHORITY

e-NIT No.KMDA/ WS/GAP/SE(S)/NIT-1/19-20 Superintending Engineer, South Circle, GAP Wing, W & S Sector KMDA, Unnayan Bhavan, Block-D, 1st Floor, Kolkata - 700091 invites online tender from reliable, resourceful, bonafide and experienced firms/companies/individual contractors/ Joint Ventures/ Consortium for the following work - Name of the Work: Development of Interception & Diversion (I&D) Network for Existing Drain falling in River Churni including Sewage Treatment Plant (STP) at Ranaghat Municipal Town within 15 years of Operation & Maintenance Period (2ndCall). **Quoted Amount:** To be quoted. **Bid Security:** Rs.97.26 Lakh. **Period:** 24 Months. **Online Bid** submission last date & time: 29.07.2019 upto 14.00 Hrs. For details contact the above office or visit both our websites. KMDA/T-157A-Campaign(4)/19-20

Visit : www.kmdaonline.org / www.wbtenders.gov.in

CHADHA PAPERS LIMITED

ELNC: CIN:- L21012UP1990PLC011878
Registered Office: - Chadha Estate, Nanital Road, Bilaspur – 244921
Distt. Rampur (UP) Telephone: - 9105388000, 0120-4325461, 4120849 Email:- ChadhananersItd@gmail.com Website:-www.chadhananerslimi

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Chadha Papers Limited which was re-scheduled to be held on 01st July, 2019 is now postponed and rescheduled to be held on Monday, 22[™] July, 2019 at 4:00 PM, at corporate office of the Company situated at 825/826, 8th Floor, World Trade Tower, Sector 16, Noida, UP 201301 inter alia, to consider, approve and take on record the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Year ended on March 31, 2019

Further, the trading window for dealing in the equity shares of the company has been closed from April 04, 2019 which will remain closed till the expiry of 48 hours from the date the said Audited Financial Results are made public (both days inclusive).

The above information is also available on the website of the Company i.e www.chadhapaperslimited.com and on the website of the Stock Exchange(s) where the shares of the Company are listed i.e on www.bseindia.com

Place: Noida sd/- (AMANBIR SINGH SETHI) Whole Time Director, DIN-01015203 **Date**: 01st July, 2019

Mahindra FINANCE

MAHINDRA & MAHINDRA FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001. CIN: L65921MH1991PLC059642

Tel: +91 22 6652 6000 | Fax: +91 22 2498 4170
Website: www.mahindrafinance.com | Email: investorhelpline_mmfsl@mahindra.com

NOTICE

Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 23rd July, 2019 to inter alia, consider and approve the Unaudited Standalone Financial Results of the Company and the Unaudited Consolidated Financial Results, for the first quarter ended 30th June, 2019 subject to a limited review by the Statutory Auditors of the Company.

This intimation is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's shares are listed and may also be accessed on the website of the Company at https://www.mahindrafinance.com.

> For Mahindra & Mahindra Financial Services Limited Sd/-

Place: Mumbai Date :1* July, 2019 Company Secretary & Compliance Officer



SILVASSA BRANCH Plot No.15/3/2, Ground Floor, Shop No.6 & 7, Madhuban Apartment, Opp. to Patel Petrol Pump Silvassa – 396 230. Dadra & Nagar Haveli (UT

Arnavaz M. Pardiwalla

CIN NO : U65110TN1921PLC001908

APPENDIX IV-A [SEE PROVISO TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and

Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of Tamilnad Mercantile Bank Ltd., Silvassa Branch, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 24.07.2019, for recovery of ₹ 9.72.920.81 as on 31.05.2019 due to Tamilnad Mercantile Bank Limited Silvassa Branch (Secured Creditor) from M/s. Sivam Associatez (Mr. Saiikuma Chellappan Pillai). The Reserve Price will be ₹ 19,44,000/- and the earnest money denosit will be ₹1 94 400/-

"An equitable mortgage of Residential Flat No.401, IV Floor, B Building, admeasuring 1200 sq.ft, Vraj palace, situated at Survey No.32/1/4/1, At village Silvassa (U.T of Dadra and Nagar Haveli) standing in the name of Mrs. Sreedevi Sajikumar Pillai". For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in secured

ditors website www.tmb.in

Date: 28.06.2019 Place : Silvassa

detail.

Authorised Officer Tamilnad Mercantile Bank Ltd... Silvassa Branch

Date : 01.07.2019 Place : Gurugram

THE ODISHA MINING CORPORATION LIMITED OMC House. Bhubaneswar-751001.Odisha

CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in **CAD-154**



EXPRESSION OF INTEREST

Contributory Provident Fund for the Staff of Odisha Mining Corporation Ltd., Bhubaneswar is desirous to invest its Trust Fund amounting to Rs 6.50 Crore in Categories-I/II on dt.02.07.2019. Interested Brokers/Dealers are requested to visit our website www.omcltd.in for

I&PR No. 30005/11/0018/19-20

Secretary(CPF)



VA TECH WABAG LIMITED

CIN: L45205TN1995PLC030231 Regd. Office: "WABAG HOUSE", No.17, 200 Feet Website :www.wabag.com Thoraipakkam-Pallavaram Main Road, SunnambuKolathur, Chennai 600 117. Email: companysecretary@wabag.in Thoraipakkam-Pallavaram Main Road, SunnambuKolathur, Chennai 600 117.

NOTICE

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and

(for the attention of Equity Shareholders of the Company)

Refund) Rules 2016, as amended from time to time (hereinafter referred to as "the Rules"). Pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company is mandated to transfer unclaimed / unpaid dividend pertaining to the FY 2011-12 and all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of these shares to the IEPF Authority.

The Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF

Authority during the Financial Year 2019-20, by sending reminder letters for taking appropriate action for claiming their unclain dividend on or before 31.07.2019. The said shares correspond to the unclaimed dividend declared for the Financial Year 2011-12. The Company has uploaded full details of such shareholders viz. Name and DP / Client ID / Folio No. and shares due for transfer to the IEPF Authority, on its website www.wabag.com. Shareholders are requested to refer to the website to verify the details of un-encashe dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority. The shareholders are requested to approach us / Registrar and Transfer Agent (RTA) on or before 31.07,2019 to enable the Company to

process their valid request for revalidation of unclaimed dividend before it is transferred to IEPF Authority in accordance with the Rules. in case, the Company or RTA does not receive any communication from the concerned shareholders, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Authority by way of corporate action, by the due date (27.08.2019) as per procedure stipulated in the Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the corresponding shares transferred to IEPF Authority including all penefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority directly after following the procedure prescribed in the Rules In case of any queries/clarifications, the concerned shareholders may contact us at the above address (or) our RTA viz., M/s. Karvy intech Private Ltd., quoting the Folio number / DP ID-Client ID at:

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to the IEPF Authorit

KARVY FINTECH PRIVATE LIMITED Unit: VA TECH WABAG LIMITED Tower B, Plot no. 31-32, Karvy Selenium, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad, Telangana-500032. Tel: 040 67162222, Toll free no: 1800-3454-001, Fax: 040-23001153 Email:einward.ris@karvy.com, Website: www.karvyfintech.com

For VA TECH WABAG LIMITED Place: Chennai Date :01.07.2019

Company Secretary

Note: The shareholders are requested (1) to register their correct address and email id with their depository participants concerned and if you wish to receive any communication through electronic mode, as a step towards "Green Initiative" movement for paperless ivironment can make a request to the company / RTA (if not done earlier) for receiving all such communication, including annual reports through electronic mode (2) update their complete bank account details with their depository participants for prompt direct credi of dividend entitlements and (3) to approach us (or) RTA for any of their previous years unclaimed dividend entitlements

ARTSON ENGINEERING LIMITED

CIN: L27290MH1978PLC020644 (A subsidiary of Tata Projects Limited)

Regd. Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 76, MH. Email: investors@artson.net; website: www.artson.ne

NOTICE Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Tuesday. 23rd July 2019 at 06:00 p.m. at the Registered Office of the Company situated at One Boulevard, Lake Boulevard Road Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400076, Maharashtra. Further in line with the Regulation 47(2) of the aforesaid Regulations the Notice is also available on the website of the Company a www.artson.net and website of BSE at www.bseindia.com.

for Artson Engineering Limited

Deepak Tibrewa

Company Secretary FCS 8925

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN: L24200MH1986PLC039836 Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road Marine Lines, Mumbai-400 002 Website: www. gblinfra.com,

E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928 NOTICE

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular No. SEBI/ HO/ MIRSD/ DOS3 CIR/P/2018/139 dated November 06, 2018, the Company has received a request from the

chewing transfered (Bayer) to transfer the below the fitterior decounted to the fitting.										
Seller Notice No		Name of the Transferor	No.of Shares	Cetificate No	Distinctive No	Name of th Transfere				
SN9	0004972	Vinay S	200	24875-24876	950986	Himansh				
		Mithani			951185	B Vakhari				
SN10	0201172		100	24877-24877		Himanshi				
		Mithoni			7112020	D Vakbari				

Mithani 7113838 B Vakharia
In case any person has claims in respect of the said shares/any objections for the transfe of such shares in favor of the above stated transferee, he/she/they should lodge thei claim(s) or objection (s) within 30 (thirty) days of the date of publication of this notice. within 30 (thirty) days from the date hereof, no claim is received by the Company in respec of the said shares, the Company shall proceed to transfer the above shares as per the

prescribed rule/quidelines. This information may be accessed on the Company's website www.gblinfra.com and or vebsite of BSE Ltd www.bseindia.com.

For Ganesh Benzoplast Limited Ekta Dhanda Company Secretary

Tender Notice

e-Tender is inviting by Divisional Forest Officer Bankura (South) Division for Excavation of Pond vide NIT No. WBFOR/BKS/EP/IWMP-16/ NIT-1/2019-20 in the website www.wbtenders.gov.in under Tender ID No

: Mumbai

July 01, 2019

Place

Mumbai, 2nd July 2019

2019 DOFR 230858 1 to 2019_DOFR_230858_8. Last Date of submission of e-Tender is 16-07-2019 upto 05.00 p.m. Details are available www.bankuraforest.in www.westbengalforest.gov.in

Sd/-D. M. Pradhan, IFS **Divisional Forest Officer.** Bankura (South) Division

Œ HB LEASING AND FINANCE **COMPANY LIMITED**

CIN: L65910HR1982PLC034071 Regd. Off.: Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122001, Haryana **Ph.**: + 91-124-4675500, Fax No.: + 91-124-4370985 Website: www.hbleasing.com

NOTICE

Notice is hereby given that Mr. Anil Goyal, Shareholder of the Company has requested for issuance of Duplicate Share Certificates for 150 Equity Shares of Rs. 10/- each in lieu of lost/misplaced Original Share Certificate Nos. 106821 (Distinctive Nos. 5479951 – 5480000) 193872 (Distinctive Nos. 9974317 – 9974366) and 193873 (Distinctive Nos. 9974367 The Company shall proceed to issue Duplicate

Share Certificates in favour of the above named Shareholder, if no objection is received within 15 days from date of publication of this Notice. For HB Leasing and Finance Company Li

LAKSHAY VAID (Company Secretary) M. No.: ACS-45438

EAST COAST RAILWAY

ENGINEERING WORK File No. DRM/Engg/KUR/19-20/E-Tender/

DESCRIPTION : MISCELLANEOUS REPAIRS TO MINOR BRIDGES MAJOR BRIDGES AND ITS APPROACHES SUCH AS BALLAST RETAINING WALL, PARAPET WALL, INSPECTION STEPS BRIDGE TABLET, WIDENING OF CESS OF BRIDGE APPROACHES ATTENTION TO REINFORCEMENT EXPOSED LOCATION, STONE PITCHING, REPAIRING OF

Approx Cost of the Work (₹) 169.10 Lakhs, <u>EMD</u> (₹) : 2,34,600 Cost of Tender Form (₹): 5,900/-

(2) Tender Notice No. e-Tender-CENT KUR-109-2019, Dt. 17.06.2019 **DESCRIPTION: CASUAL BRIDGE** CHANNEL SLEEPER RENEWAI

TALCHER AND TALCHER - ANGUL SECTION OF KHURDA ROAD DIVISION. Approx Cost of the Work (₹) : 51.81 Lakhs, <u>EMD</u> (₹) : 1,03,600/-, <u>Cost of</u>

Period: 07 (Seven) Months

Tender Closing Date and Time : At 1500 Hrs. of 10.07.2019 (For both th Tenders.)

No manual offers sent by Post Courier/ Fax or in person shall b accepted against such e-tender even if these are submitted on firm's letter head and received in time. A such manual offers shall be rejecte summarily without any consideration Complete information including e-tender documents of the abov e-Tender is available in website

Note: The prospective tenderers are advised to revisit the website 10 (Ten) days before the date of closin of tender to note any changes

Khurda Road

PR-199/K/19-20

PUBLIC NOTICE

This society is in the process of Transferring 50% share of Propert in the respect of Flat No. 1804 of the Society owned jointly by Late Shr Ratanial Kyal with his wife Mrs Pramila Kyal together with the relevant Share Certificate No. 70

(Distinctive Shares No. 691 to No. 700) to Mr. Shailesh Ratanlal Kya his son and legal heir The society hereby invites claims objections from the heir or heirs o other claimants/objector or objector to the transfer of the said Shares and Interest in the capital / property of the Society with in a period of 15 days from the publication of this Notice with copies of such documents an proofs in support of his/her/thei claims /objections for Transfer o Shares and Interest in the capita

property of the society.

If no such claims / objections ar received with in the period rescribed above, the society sha e free to deal with the Shares an nterest in the capital / property of the Society in such manner as i provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, i any, received by the Society for transfer of Shares and Interest in the capital/property of the Society sha be dealt with in manner provide under the ye-Laws of the Society. copy of the registered Bye-Laws of the Society is available for inspectio by the claimant/objectors, in th office of the Society/with the Secretary of the Society between 10:00 A.M to 11:00 A.M from the date f publication of the notice till the dat of expiry of the period

Place: Malad West, Mumbai. Date: 02/07/2019

Sd/-[Secretary For Daffodil Tower CHSL Pawan Baug Lane, Off SV Road Malad West, Mumbai -400064

Dt. 24.06.2019 (1) Tender Notice No. e-Tender-EAST-KUR-108-2019, Dt. 13.06.2019

CENTRAL DRAIN ETC. ON CUTTACK - PARADEEP SECTION OF KHURDA ROAD DIVISION.

Completion Period : 12 (Twelve Months.

FOR 200 NOS. STEEL CHANNEL SLEEPERS OVER BR. NO. 57 (DN) 92 (DN), 376 (SL) & 385 (SL BETWEEN SADASHIBPUR

Tender Form (₹): 5,900/-, Completion

https://www.ireps.gov.in

Corrigendum issued for this tender. Divisional Railway Manager (Engg)

नवी मुंबई महानगरपालिका

फेर निविदा नम्मपा /बांधकाम विभाग/ 103/2019-20

कामाचे नांव

कोपरखैरणे विभागातील सेक्टर-14 स्वच्छता

पार्कचे कंसेप्ट डेव्हलपिंग, डिझाईन क्रिएटींग व

कोपरखैरणे विभागातील प्र.क्र.26 येथील स्वच्छ

(हनुमाननगर) ते MBP पर्यंत पदपथाची रंगरंगोटी

कोपरखैरणे विभागातील प्र.क्र. 43 सेक्टर 22

येथील नक्षत्र टॉवर ते त्ळजाभवानी सोसायटी

कोपरखैरणे कार्यक्षेत्रातील प्र.क्र. 26 संभाजीनगर

येथील गंगाराम बेडक्ळी ते लह् टोके यांच्या

कोपरखैरणे विभागातील प्र.क्र. 44 से.15 येथील

एस एस ॥ रुम नं 451 ते 717 पर्यंत असलेल्या

कोपरखैरणे प्र.क्र. 39 से. 19 येथे पेट्रोल पंप

कोपरखैरणे कार्यक्षेत्रातील प्र.क्र. 26 हनुमाननगर

येथील MIDC STP ते हन्माननगर नाल्यापर्यंत

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ

<u>www.nmmcgov.com</u> व <u>www.maharashtra.etenders.in</u> यावर

भारत अभियान अंतर्गत टी नेसन

करणे व शौचालय परीमरात बॅराकेटींग करणे

इमेज क्लिनिंगची कामे करणे.

येथील रस्त्याची सुधारणा करणे

घरापर्यंत गटाराची स्धारणा करणे

रस्त्यांचे डांबरीकरणाने सुधारणा करणे

समोरील रस्त्याची स्धारणा करणे.

हेवी डयटी गटाराची सधारणा करणे.

अंटाजपत्रकिय

रक्कम (रू.)

4,22,352/-

4.14.470/-

4,11,859/-

4,22,235/-

4.12.669/

4,29,639/-

4,18,485/-

कार्यकारी अभियंता (को-ठाबेर)

नवी म्ंबई महानगरपालिका

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे टेंभा गावातील सहा खेड्यांसाठी पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन

सर्वात मोठी श्रीपीएल सोल्यूशन पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) कंपनीने महाराष्ट्राच्या शाहापूर तालुक्यातील टेंभा गावपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहा खेड्यांसाठी पाणी प्रकल्प स्थापन केला आहे. शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प या प्रदेशातील सर्वात मोठा असून तो बलवाडी गावातील सरकारी पाइपलाइनमधन एक लाख लीटर पाण्याचे पंपिंग करेल आणि गनगडपाडा, माधेपाडा, कर्पाडेपाडा, ठाकरपाडा, पारधी पाडा आणि बेलवंदी या खेड्यांना त्याचा पुरवठा केला जाईल. या उपक्रमाद्वारे या प्रदेशातील पाण्याचे दुर्भीक्ष कमी करून रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचे एमएलएलचे उदिष्ट आहे.

या उपक्रमाला एमएलएलच्या व्यावसायिक भागिदारांचाही पाठिंबा लाभला असून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या इतक्या वर्षांत म हिंद्रा लॉजिस्टिकने विविध प्रकारचे विकास उपक्रम हाती घेतले असून त्यात मूलभूत सुविधा विकास, शिक्षण, आरोग्य आणि गावकऱ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन इत्यादींचा समावेश आहे.

महिंद्रालॉजिस्टिकचे मुख्यकार्यकारी अधिकारी, पिरोजशॉ सरकारी म्हणाले, 'महिंद्रा लॉजिस्टिकचा समाजाचे ऋण फेडण्यावर गाढ विश्वास आहे. समाजाला सक्षम करण्याच्या तळमळीने आम्ही दत्तक घेतलेल्या टेंभा गावातील सहा खेड्यांसाठी फायदेशीर ठरणारा पाणी पुरवठा प्रकल्प स्थापन केला आहे. विविध मानवी, पर्यावरणीय आणि जागरूकता उपक्रमांद्वारे आम्ही या गावातील रहिवाशांचे आयुष्य सकारात्म मार्गाने उंचावण्याचा

ार्डणा) आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेड

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले

मुंबई, ०२ जुलै, २०१९

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

सीआयएन: एल२७२९०एमएच१९७८पीएलसी०२०६४४

(टाटा प्रोजेक्टस लिमिटेडची उपकंपनी)

नोंद. कार्या.: २रा मजला, वन बॉलवर्ड, लेक बॉलवर्ड रोड, हिरानंदानी बिझनेस पार्क,

पवई, मुंबई-४०००७६, महाराष्ट्र. ई-मेल:investors@artson.net,

वेबसाईट:www.artson.net

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नोंद कार्यालय-वन बॉलवर्ड, लेक बॉलवर्ड रोड, हिरानदानी

बिझनेस पार्क, पवई, मुंबई-४००७६, महाराष्ट्र येथे **मंगळवार, दि.२३ जुलै, २०१९** रोजी सायं.६.००वा.

उपरोक्त अधिनियमाच्या नियम ४७(२) संदर्भात पुढे सदर सूचना खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीच्या अर्थात www.artson.net वेबसाईटेवर आणि बीएसई लिमिटेडच्या

जाहीर सूचना

(उप-विधी क्र. ३४ अन्वये)

श्री. शफी इस्माईल मोजावाला हे एव्हरग्रीन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,

पत्ता-७ए, बेल्वेदर रोड (डी.एच. कोंडये मार्ग), माझगांव, मुंबई-४०००१० चे सदस्य असून सोसायटीच्या

ए विंगमधील इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅट क्र.ए-००१ चे संयुक्त मालक आहेत, यांचे **१५.१२.२०१८**

या ठिकाणी, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल

. मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन

काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १४ (चौदा) दिवसात सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी

त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागद्पत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह

सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे /आक्षेप

प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी

सोसायटी उपविधीतील तरतृदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर

सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही

दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी

कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता

सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवांकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या

जाहीर सूचना

(परिशिष्ट १६)

(उप-विधी क्र. ३४ अन्वये)

श्री. खुदाबक्ष एस. इराणी हे रॉक व्ह्यु हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

पत्ता-२४, डॉकयार्ड रोड, मुंबई-४००९० चे सदस्य असून सोसायटीच्या ए विंगमधील इमारतीच्या

तळमजल्यावरील दुकान क्र.०५ चे संयुक्त मालक आहेत, यांचे २४.०९.२००८ रोजी कोणतेही वारसदार

या ठिकाणी, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल

मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून

काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्य

भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी

त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह

सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप

प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधारी

सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज

सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही

दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी

कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता

सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवांकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या

मर्केटर लिमिटेड

MERCATOR **नोंदणीकृत कार्यालय:** मित्तल टॉवर, बी विंग, ३रा मजला, नरिमन पॉईंट,

प्रमाणपत्र हरवले आहे

आम्ही, दी मर्केटर लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय–मित्तल टॉवर, बी विंग, ३रा मजला, नरिमन

पॉईंट, मुंबई-४०००२१, दूर::०२२ ४०३७३३३३, फॅक्स: ०२२ ६६३७३३४४ ई-मेल:

secretarial@mercator.in हे खाली नमुदप्रमाणे व्हेसेल ओमकारा प्रेम (ओ.क्र.३५८९) आणि

आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या नावे दोन्ही व्हेसेल ओमकारा प्रेम (ओ.क्र.३५८९) आणि व्हेसेल

भगवती प्रेम (ओ.क्र.३५९७) वर तारण 'ब' चे निष्पादनाकरिता नमुना ११ आणि त्याचे परिशिष्ट दिनांक

२५.०२.२०१६ पासून नोंदणीकृत कार्यालय–मित्तल टॉवर, बी विंग, ३रा मजला, नरिमन पॉईंट येथून

हरवले/गहाळ झाले आहे. जर याबाबत सदर नमुना ११ आणि त्याचे परिशिष्टबाबत कोणासही माहिती

असल्यास त्यांनी त्वरीत आमच्याकडे आणुन द्यावेत किंवा आम्हाला कळवावे. जर सदर दस्तावेज

सापडले/प्राप्त न झाल्यास भारतीय नौकायन, एमएमडी, मुंबई यांची निबंधकांकडून सदर नमुना ११

जर कोणास काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहिरातीच्या तारखेपासून १० दिवसांत कळवावे.

निबंधक भारतीय नौकायन

मर्कंटाईल मरीन डिपॉर्टमेंट

व त्यांचे परिशिष्टाच्या दय्यम प्रतीवर व्हेसेल्सवरील तारण आम्ही मक्त करू.

व्हेसेल भगवती प्रेम (ओ.क्र.३५९७), मुंबई, भारत (पोर्ट ऑफ रजिस्टर) यांचे मालक आहेत.

दूर.:०२२ ४०३७३३३३, फॅक्स: ०२२ ६६३७३३४४

मुंबई–४०००२१. **सीआयएन:** एल६३०९०एमएच१९८३पीएलसी०३१४१८

ई-मेल: secretarial@mercator.in वेबसाईट: www.mercator.in

तारखेपर्यंत रात्रौ.८.०० ते रात्रौ.८.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

दिनांक : ०२.०७.२०१९

ठिकाण: मुंबई

तारखेपर्यंत रात्रौ.८.०० ते रात्रौ.८.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

दिनांक: ०२.०७.२०१९

ठिकाण: मुंबई

आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेडकरिता

दिपक तिबरेवात

कंपनी सचिव

एफसीएस ८९२५

च्या वतीने व करिता

च्या वतीने व करिता

मा. सचिव

रॉक व्ह्य हाईटस् को-ऑप.हौ.सो.लि.

मा. सचिव

एव्हरग्रीन को-ऑप.हौ.सो.लि.

मुंबई, दि.१ (हिंदुस्थान समाचार) : भारतातील आमचा प्रयत्न आहे. हा पाणी प्रकल्प त्याच दिशेने केलेला प्रयत्न आहे.

> टेंभा समूह गाम्र पंचायतच्या सरपंच रेश्मा आमले म्हणाल्या, 'गेल्या इतक्या वर्षांत आमच्या गावातील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत करणाऱ्या महिंद्रा लॉजिस्टिकचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमचे पाणी प्रकल्पाचे स्वप्न सत्यात उतरवले असून त्यामुळे आम्हाला स्वतंत्र झाल्यासारखे वाटत आहे. यापूर्वी केवळ एक बादली पाणी मिळवण्यासाठी आम्हाला अक्षरशः दररोज २-३ किलोमीटर चालत जावे लागायचे. आता आम्हाला घरी आमच्या कुटुंबाला आणि मुलांना जास्त वेळ देता येईल. यापुढील काळातही महिंद्रा लॉजिस्टिकचा असाच पाठिंबा मिळत राहावा अशी गावाची इच्छा आहे.

ही महिंद्रा भागिदारांची पोर्टफोलिओ कंपनी असून ती २०.७ अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाची १ अब्ज खासगी इक्रिटी विभाग आहे. एमएलएल ही थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्रीपीएल) सेवा पुरवठादार असून पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवा तिचे कौशल्य आहेत. एक दशकापूर्वी स्थापन झालेली एमएलएल वाहन, अभियांत्रिकी, ग्राहक उत्पादने आणि ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रातील ३५० कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देते. कंपनीने असेट- लाइट हे व्यावसायिक प्रारूप अवलंबले असून त्याद्वारे पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवेशी संबंधित गरजेनुसार आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवल्या जातात.

कै. वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन



नागपूर, दि.१(हिंदुस्थान समाचार) : हरित क्रांतीचे जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेद्रं

फडणवीस यांनी नागपुरातील रामगिरी येथे वसंतराव नाईक करून यावेळी विभागीय आयुकत

डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले. हापालिका अभिजित बांगर, विशेष कार्य अधिकारी उपजिल्हाधिक ारी शिरीष पांडे,कार्यकारी

क्र.

अभियंता जनार्दन भानुसे तसेच मान्यवरांनी गुलाबपुष्प श्रद्धांजली

PUBLIC NOTICE With reference to Public Notice dated

21-06-2019 published in Mumbai Edition

English Daily - Active Times and Marathi Daily - Mumbai Lakshadeep by the PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share certificate to 63, for 5 (five) ordinary shares bearing undérsigned Advocate - Mr. Nandkuma Merani-on behalf of his client Ramesh Distinctive Nos from 311 to 315 of Ishwar Hansraj Chawla, it is further to Inform Nagar Co-op Housing Society Ltd situated at Public at large through this fresh Public LBS Marg, Bhandup (W), Mumbai - 400078 n the name of Shri. Basantlal Sohararam Katyal have has been reported lost . misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate.

The society hereby invites claims o objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate. For & on behalf of Ishwar Nagar CHSL

Chandrakiran Co-operative Housing Society Ltd.

Mumbai - 400092.

Versus

Dadar, Mumbai - 400014.

1. M/s. Pranam Developers

therein in favour of the Applicant Society.

दिनांक 02/07/2019 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी notice that Sh. Ramesh Hansraj Chawla has agreed to purchase from (1) Perin याची नोंद घ्यावी. Amiruddin Shamsheer And (2)-(a) Shr Sayed Ali Mehmood Zaidi (b) Shri Zaid Syed Ali Zainul Abedeen and (c) Mrs. जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/308/2019 **Sabiha Mushtaq Damanwala -** the

Property as more specifically mentioned therein in said Public Notice of 21.06.2019 on as it is where it is basis. The said Public Notice is to be treated as integral part of this Notice. Adv. Nandkumar P. Merani

Vijay & Company, T/39/401, 4th Floor Sunshine Building, Above Union Bank, Near Lokhandwala Complex Opp. Shastri Nagar, Mumbai - 400 053 Ph.022-2634791 Place: Mumba

.Applicant

...Opponents

(Dr. Kishor Mande)

Competent Authority

District Deputy Registrar,

Co-operative Societies, Mumbai City (4)

Hon. Secretary

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

Before the Competent Authority

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-28

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 148 of 2019

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under

section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of

2) The Applicant has prayed to issue a Certificate of entitlement of Unilatera

Property Registration Card along with building situated at CTS No. FP/512, TPS-III

Shimpoli, Village - Borivali, Link Road, Borivali (W), Mumbai - 400092 comprising o

three completed building i.e. Building No.5, Building No.6 and Building No.7 standing

4) The Promoter /Opponents/s and their legal heirs if any, or any person / authority

wishing to submit any objection, should appear in person or through the authorized

representative on 16/07/19 at 3.00 p.m before the undersigned together with any

documents, he / she / they want/s to produce in support of his / her objection / claim

demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this

notice, the question at issue / application will be decided in their absence and such

person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for

which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of

the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed

against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte

Conveyance of land admeasuring 1991.40 sq. meters as specifically set out in the

the Construction, sale, management and transfer) Act, 1963 and under the

applicable Rules against the Promote / Opponents above mentioned

3) The hearing in the above case has been fixed on 16/07/19 at 3.00 p.m.

that time to collect the written reply, if any filed by the interested parties.

Given under my hand and the seal of the Competent Authority.

CTS No. FP/512, TPS-III, Shimpoli, Village Borivali, Link Road, Borivali (W),

Shanoor Manzil, 62, Bhalchandra Road, First Lane, Hindu Colony,

To, The above named Applicants, The Promoter/Opponent/s

the line pipe people

नोंदणीकत कार्यालय: मन हाऊस. १०१. एस.व्ही.रोड. पवन हंस समोर. विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. वेबसाईट:www.mangroup.com ई-मेल:investor.relations@maninds.org सीआयएन:एल९९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

MAN

गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, सुधारित (नियम) च्या तरतूदीनुसार वित्तीय वर्ष २०११-१२ साठी घोषित केलेल्या लाभांश मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात आलेले व दावा न केलेले शेअर्स २ ऑक्टोबर, २०१९ रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरित केले जातील. ७ सलग वर्षांकरिता शिल्लेक लाभांशसंदर्भातील संबंधित शेअर्ससुद्धा आयईपीएफकडे हस्तांतरीत केले जातील.

डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ अंतर्गत तारण असलेले शेअर्स किंवा अशा शेअर्सचे हस्तांतरणास कायद्याचे/न्यायाधिकरणाचे न्यायालयाच्या विशिष्ट आदेशासंदर्भात आयईपीएफकडे कंपनीद्वारे असे शेअर्स हस्तांतरीत केले जाणार नाहीत. तथापि, संबंधित भागधारकांनी न्यायालय/न्यायाधिकरण आदेश तारण/गहाणवट इत्यादीचे कागदोपत्री परावे सादर करावेत.

सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरणास देय आहेत त्यांन वैयक्तिक पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे आणि फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी आणि भागांची संख्या यासह अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या (www.mangroup.com वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास पात्र शेअर्स व दावा केलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे तपशील पडताळून पहावे. संबंधित भागधारकांनी कंपनी/कंपनी निबधंक व हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांना योग्य वेळेत आगाऊ अर्थात १५ सप्टेंबर, २०१९ रोजी किंवा त्यापवीं कळवावे. जेणेकरून कंपनीला/आरटीएला आयर्डपीएफकडे अंतिम तारखेपर्यंत अर्थात ऑक्टोबर, २०१९ पर्यंत त्यांचे अर्ज प्रक्रियेत घेता येतील. आरटीएचे संपर्क तपशील; सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दरध्वनी:+९१-२२-४९१८६०००; ई-

मेल: iepf.shares@linkintime.co.in. ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. नियमानसा आयर्डपीएफ खात्यामध्ये डिमॅट स्वरुपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मुळ गगप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर कंपनीद्वारे डिपॉझिटरींना कळविले जाईल की, कॉर्पोरेट कारवाईमार्फत नविन/दुय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरुपात रुपांतरीत करावेत आणि ते आयईपीएफच्या नावे हस्तांतरीत करावे. त्यांच्या नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात गांगधारणा असणाऱ्या भागधारकांनी कृपया पढे नोदं घ्यावी की. आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यव

सहकारी कारवाईद्वारे कळविले जाईल. भागधारकांनी पुढे याची नोंद घ्यावी की कंपनीने त्याच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीचा विचार केला पाहिजे आणि आयईपीएफला भाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कंपनीने नवीन/दय्यम भागप्रमाणपत्र जारी करण्याच्या बाबतीत पुरेशी सूचना मानली जाईल.

कृपया लक्षात ठेवा की उपरोक्त दावा न केलेल्या/न भरलेल्या लाभांश रकमेच्या बाबतीत आणि -आयर्डपीएफमध्ये एकदा हस्तांतरित झाल्यानंतर समभागांविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही आयईपीएफ प्राधिकरणाकडन नियमांमध्ये नमद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, अशा कोणत्याही समभागांवर, जर असल्यास, प्राप्त झालेल्या सर्व फायद्यांसह सामायिकधारक आयइपीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या लाभांश आणि संबंधित शेअर्सचा दावा करु शकतात.

🚁 सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN: L72100MH1995PLC084788

नोंदणीकृत कार्यालय: सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र.बी-६३-६४-६५-एमआयडीसी,

. रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४.

दूरध्वनी: ०२२-२५८३४६४३, फॅक्स: ०२२-२५८३२५७४

ई-मेल: cssl.investors@cybertech.com,

वेबसाईट: www.cybertech.com

जाहीर सूचना

तवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा

ु अधिनियम, २०१६ वेळोवेळी सुधारितप्रमाणे सहवाचिता कंपीन कायदा २०१३ चे कलम १२४(६) च्या

तरतुदीनुसार सलत ७ वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश

नियमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएफ

प्राधिकरणाच्या आयर्झपीएफ डिमॅट खात्यामध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना



ठिकाण: मुंबई दिनांक: ०१.०७.२०१९

शशांक बेलखेडे ग्रुप हेड-लिगल व सचिव

सही/-

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित

CIN-L 24119 PN 1989 PLC 052562 नोंदणीकृत कार्यालय १६५ अ.बालाजी भवन,पहिला मजला, रेल्वे लाईन,

30 व्या वार्षिक सर्वुसाधारण सभेवी तसेव डलेक्ट्रॉनिक मतदान पध्दती व वार्षिक खातेबंदीची सचना

, २०१९ (एजीएम सुचना) मध्ये नमुद केलेल्या कामकाजासाठी आयोजित करण्यात आर्ल

सभेच्या सुचना पत्रामध्ये नमूद् केलेले कागदपत्र सर्व सभासदांसाठी कंपनीच्या नोंदणीकृत नयात सर्वे कामकाजाच्या दिवेशी ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवसापर्यंत स. ९.०० व सध्या ६ ०० पर्यंत तपासणीसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

येते की, २०१३ च्या कंपनी कायदा १०८ आणि २०१४ च्या नियम २० (व्यवस्थापन व प्रशासन ला अनुसरुन आणि सुची नियमन नुसार सभासदाना सूचना खालील सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दती वापरुन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणांहृनहीं सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सी.डी.एस.एल.) ने उपलब्ध करुन दिलेल्या सोयीनुसार

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच इलेक्ट्रॉनिक प्रतिनिधीत्व देण्याबद्दलचे पत्रक व प्रतिपत्र अर्ज www.evotingindia.com किंवा www.smruthiorganics.com य

विस्तारित केल्यानतर **(दि.२ जुलै २०१९ नंतर)** मर्यादा तारखेपर्यंत **(दि. १८ जुलै २०१९ पर्यंत)**

मतदान केलेले नसेल त्याना बॅलेट पेपरने मतदान करण्याची सुविधा संभेच्या ठिकाणी उपलब्ध असेल. इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान करण्यासबंधी काही शंका असल्यास सभासदांकडून नेहमी विचारले जाणारे प्रश्न किंवा सभासदांकरिता इ–व्होटिंग मॅन्युअल या सभासदांकरिता उपलब्ध असलेल्या www.evotingindia.com मधील डांऊनलोड विभागातून माहिती घेता येईल किंवा

U/s 5A of the MOFA, 1963

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दि.२७ एप्रिल २०१९ च्या सचनेप्रमाणे असे सचित करण्या

संकेत स्थळावर उपलब्ध आहे व वरील कागदपत्रे विनतीनसार helpdesk.evoting@cdslindia.com किंवा cs@smruthiorganics.com

किंवा sandeeph@adroitcorporate.com किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात्न

सभासदाच्या मतदानाचा अधिकार दि. १८ जुलै २०१९ या मर्यादा तारखेच्या दिवशी असलेल्या समभागाच्या प्रमाणात असेल. ज्या व्यक्तिनी कंपनीचे सर्वसाधारण सभेचे सूचनापत्र

कंपनीचे समासदत्व मिळविले आहे ते helpdesk.evoting@cdslindia.com या ठिकाणी विनंती करुन लॉगिन आय डी व पासवर्ड उपलब्ध करु शकतात.

कंपनीचे सभासद दुरुस्त मतदान पश्दतीने मतदान केल्यानंतर देखील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहमागी हांक शकतात परंतु त्यांना पुन्हा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करता येक शकणार नाही ज्या सभासदाची नावे खातेवहीत व डिपॉझिटरीच्या रजिस्टर ऑफ बेनोफिशियल ओनर्समध्ये मर्यादा तारखेच्या रोजी असतील ते सर्वसाधारण सभेत किंवा इलेक्टॉनिक पध्दतीने मतदान करु शकतात. ज्या सभासदानी इलेक्टॉनिक मतदान पध्दतीः असलत्या www.evounginala.com मधाल डाऊनलाड विभागातून माहिता धता यहल किवा helpdesk.evoting@cdslindia.com वर मेल करून घेता येईल किंवा १८००-२००-५५३३ या टोल फ्री क्रमाकावर उपलब्ध आहे. पुन्हा असे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०९३ कलम ९९ आणि २०१४ च्या नियम १००(१) (व्यवस्थापन आणि प्रशासन) आणि लिस्टिंग अप्रिमेटच्या कलम ४२ नुसार कंपनीच्या सभासदांची खातेवही व समभाग हस्तांतरणांची खातेवही शुक्रवार दि. १९ जुलै २०१९ ते सोमवार दि. २९ जुलै २०१९ (दोन्ही तारखा धरून) २०१८-२०१९ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेना मंजुर केल्यास) वाटपासाठी बंद ठेवण्यात येतील.

स्थळ : सोलापूर दि. २ जुलै २०१९

स्मृती ऑरगॅनिक्स लिमिटेड सही / – उर्वशी खन्ना

कंपनी सचिव

ठिकाण: ठाणे

दिनांक: ०२.०७.२०१९

🕠 स्मृती ऑरगॅनिक्स लिमिटेड

सोलापुर-४१३००१ दरध्वनी क्र.०२१७-२३१०२६७,फॅक्स-०२१७-२३१०२६८

(एजीएम) सोमवार दि.२९ जुलै २०१९ रोजी दु.१२.३० वा.हॉटेल सिटी पार्क (शामियान हॉल),११९ मुरार्जी पेठ,हुतात्मा चौकाच्या समार सोलापूर-४१३००१. येथे सभेची सुचना प

उपलब्ध होतील. इ व्होटिंगचा कालावधी शुक्रवार दि.२६ जुलै २०१९ रोजी स. ९ पासून ते दि.२८ जुलै २०१९ संध्या.५.०० वा. वाजेपर्यंत आहे. दुरुस्त मतदान सुविधा कालावधी मतदानाचा अधिकार दि.२८ जुलै २०१९ रोजी संध्या. ५ वा. संपेल.

(वरील मजकुर मुळ इग्रजी मसुद्याचे स्वैर भाषांतर आहे याची नोंद घ्यावी)

वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे. एमसीएद्वारा वितरीत दि.१६ ऑक्टोबर, २०१७ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१२/२०१७ आणि अधिसुचना दि.१३ ऑक्टोबर, २०१७ नुसार अंतिम दिनांक अर्थात ३१ ऑक्टोबर, २०१९ पासून ३० दिवसांत आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकाद्वारे धारण संबंधित शेअर्सचे हस्तांतर

संदर्भात कंपनीचे समभागांचे अनिवार्य हस्तांतरणाकरिता सूचना देण्यात येत आहे.

करण्याची आवश्यक प्रक्रिया कंपनीद्वारे सुरू केली जाईल. ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कपया नोंद्र घ्यावी की. नियमानसार आयईपीएफ खात्यामध्ये डिमॅट स्वरुपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता आणि पंजाब नॅशनल बँकेमार्फत एनएसडीएल व सीडीएसएलसह आयईपीएफ प्राधिकरणाद्वारे उघडण्यात आलेल्या डिमॅट खात्यात तदनसार हस्तांतरणाकरिता त्यांच्यादारे धारण मळ भाग प्रमाणपत्रारेवजी दय्यम भाग प्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेलें मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्ध केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ डिमॅंट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत अशा भागधारकांनी कृपया पुढे नोदं घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या

पंबंधित भागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी कारवाईद्वारे कळविले जाईल क्रंपनीने त्यांच्या https://www.cybertech.com/investors/unclaimedShares.aspx वेबसाईटवर गुंतवणूकदार विभाग अंतर्गत अशा शेअर्सचे संपुर्ण तपशिल अपलोड केलेले आहे जे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरण उद्देशांकरिता कंपनीद्वारे नवीन भागप्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजली जाईल.

अशा शेअर्सवरील पुढील लाभांश हे आयईपीएफ खात्यातच वर्ग केले जातील. संबंधित भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. सदर डिमॅट खात्यात असे शेअर्स जमा झाल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाच्य डिमॅट खात्यात जमा झालेले शेअर्स व लाभांश संदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. आयईपीएफ प्राधिकरणाकडे लाभांश व शेअर्स हस्तांतरणानंतर भागधारकास नियमात विहित प्रक्रियेनुसार नमुना आयईपीएफ–५ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाकडे अर्ज करून दावा सांगता येईल. याची प्रक्रिया www.mca.gov.in व www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लालबहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र. दूर.:+९१-२२-४९१८६०००, फॅक्स:+९१-२२-४९१८६०६०, ई-मेलः rnt.heldepsk@linkintime.co.in किंवा कंपनीचे ई-मेल cssl.investors@cybertech.com

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरिता

सुश्री. सरीता लिलारामानी कंपनी सचिव

एम.क्र.: ए३५५८७

प्रतिष्ठा भवन,पी.बी. क्र.११०९६, १०१, एम.के. रोड, मुंबई-४०००२०. दूरध्वनी क्र.:0२२-२२०३९८८१, फॅक्स:0२२-२२०१३३०७. ई-मेलः mumbai@mmd.gov.in

महिंद्रा लॉजिस्टिक्सबद्दल

महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल)

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०२.०७.२०१९

NOTICE INVITING TENDER

Tenders are invited from Reputed Developers for Redevelopment project of Common Wealth CO – OP Housing Society LTD located at Andheri (west) Mumbai. The area of the plot is Approximate 2000 sqmt. The society has the conveyance of the plot. Society is consisting of 32 members and few

The interested Developer shall collect

the BID Document from Mr Mahendra

Shah OR Mr P V Bhat (08779604657 / 9819766642). The tender fee is INR 5,000/-. The last date of submission of BID is 15th July 2019.

येथे सचना देण्यात येत आहे की. आमचे अशिल श्री. चेतनकमार दिनेशकमार जांगीड र/ठि. ६०१. सार्ड महल कोहौसोलि., एस.व्ही. रोड, नादियावाला कॉलनी क्र.२, मालाड (प.), मुंबई-

रोड. मालाड (प.). मंबई-६४ (सदर मालमत्ता) ही जागा बँक ऑफ इंडिया. दादर (पश्चिम) शाखेच्या नावे तारण करु इच्छित आहेत. आमच्या अशिलाद्वारे असे सुचित करण्यात आले आहे की, श्री. योगेश एन. मेहता यांच्या नावे

४०००६४ हे त्यांचे फ्लॅट क्र.१०. ३रा मजला. इमारत क्र.६. श्री राणी सती नगर कोहौसोलि.. एस.व्ही

दिनांक २३.०३.१९७६ रोजीचा आर्टिकल्स ऑफ ॲग्रीमेंट नोंदणीकृत नाही. जर कोणा व्यक्तिस सदर दस्तावेज/मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास त्यांनी त्यांच दावा खालील स्वाक्षारीकर्त्यांकडे सदर सूचनेच्या तारखेपासून **८ दिवसांच्या** आत कळवावे अन्यथा सदर

. मालमत्ता किंवा भागावर असलेले असे कोणतेही दावे सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल. आज दिनांकित ०२ जुलै, २०१९

शुक्ला ॲण्ड शुक्ला (वकील) श्री हनुमान इमारत, ३रा मजला, चेंबर क्र.१२, २, आर.एस. सप्रे मार्ग, मुंबई-४००००२.

SB। भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रिटेल ॲसेटस् सेंट्रलाईज प्रोसेसिंग सेंटर, सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानक संकुल टॉवर क्र.४, ५वा मजला, बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. दुर.:०२२-२७५६४५३५

मागणी सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचिता सरफायसी कायद्याचे कलम १३(२) अन्वये)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **स्टेट बॅक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या २४.०४.२०१९ रोजीच्या मागणी सूचनेनुसार **कर्जदार श्री. जयवंत परशुराम पाटील-**जेएन१/६३/ए-४, नक्षत्र अपार्टमेंट, सेक्टर ९, वाशी, नवी मुंबई-४००७०३, **मालमत्ता पत्ता:** फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, श्रीराज को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि., प्लॉट क्र.३३, सेक्टर २०, खारघर, नवी मंबई यांना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत २८.०४.२०१९ रोजी देय रक्कम रू.२२,३५,८८१/- (रूपये बावीस लाख पस्तीस हजार आठशे एक्याऐंशी फक्त) तसेच रारदराने उपरोक्त रकमेवरील पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर मागणी सूचना पाठविण्यात आली होती ती २०.०५.२०१९ रोजी टपाल प्राधिकरणाकडून ना-पोहोच होता परत प्राप्त झाली. तुमचे इच्छा असल्यास त्यांनी सदर मागणी सूचनेच्या प्रती साधारण कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून प्राप्त करावीत. मागणी सूचनेचे मजकूर खाली नमुद केलेले आहे. तुमचे खाते एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात

तथापि कर्जदार/जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रक्कम तसेच उपरोक्त रकमेवरील करारदराने पढील व्याज व प्रासंगिक खर्च. शल्क. अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर करारनामा व दस्तावेजाअंतर्गत कर्जदार/जामिनदारांनी प्रतिभूती म्हणून बँकेकडे खाली नमुद केलेली मालमत्ता तारण ठेवली होती. जर कर्जदार/जामिनदार हे उपरोक्तप्रमाणे बँकेकडे रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्यास, तद्नंतर कायद्याच्य कलम १३(४) अन्वये खाली नमुद प्रतिभूत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि ज

संपुर्णत: कर्जदार/जामिनदारांच्या जोखिम, मुल्य व परिणामावर असेल. कर्जदार/जामिनदारांना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय विक्री. भाडेपडा किंवा अन्य इतर प्रकारे उपरोक्त मालमत्ता हस्तांतरणापासन रोखण्यात येत आहे. सरफायसी कायद्याच्या तरतदीचे उछ्रंघन केल्यास सरफायसी कायद्यानसार कर्जदार व जामिनदारांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, श्रीराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.३३, सेक्ट २०, खारघर, नवी मुंबई. ठिकाण: नवी मुंबई प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिय

दिनांक: ०१.०७.२०१९ 🎧 SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रिटेल ॲसेटस् सेंट्रलाईज प्रोसेसिंग सेंटर, सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानक संकुल,

टॉवर क्र.४, ५वा मजला, बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. दर::0२२-२७५६४५३५ मागणी सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचिता

सरफायसी कायद्याचे कलम १३(२) अन्वये) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस्

ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्टेट **बॅक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या २४.०४.२०१९ रोजीच्या मागणी सूचनेनुसार **कर्जदार श्री. सुनिल वसंत कदम-**फ्लॅट क्र.१०२, हरि किरण अपार्टमेंट, प्लॉट क्र.२०८, सेक्टर १०, नवीन पनवेल (पुर्व), नवी मुंबई-४१०२०६, **कार्यालय पत्ता-**शिपाई-प्रशासकीय प्रमुख-दी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, कपास भवन, प्लॉट क्र.३ए, सेक्टर १०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत २९.०४.२०१९ रोजी देय रक्कम रू.१०,४६,८१७/ – (रूपये दहा लाख सेहेचाळीस हजार आठशे सतरा फक्त) तसेच करारदराने उपरोक्त रकमेवरील पढील व्याज प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर मागणी सूचना पाठविण्यात आली होती ती टपाल प्राधिकरणाकडून ना-पोहोच होता परत प्राप्त झाली. तुमचे इच्छा असल्यास त्यांनी सदर मागणी सचनेच्या प्रती साधारण कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून प्राप्त करावीत. मागणी सूचनेचे मजकूर खाली नमुद केलेले आहे

तुमचे खाते एनपीएमध्ये वर्गीकत करण्यात आले तथापि कर्जदार/जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रक्कम तसेच उपरोक्त रकमेवरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर करारनामा व दस्तावेजाअंतर्गत कर्जदार/जामिनदारांनी प्रतिभूती म्हणून बँकेकडे खाली नमुद केलेली मालमत्ता तारण ठेवली होती.

जर कर्जदार/जामिनदार हे उपरोक्तप्रमाणे बँकेकड़े रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्यास. तदनंतर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये खाली नमुद प्रतिभूत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि जे संपूर्णत: कर्जदार/जामिनदारांच्या जोखिम, मुल्य व परिणामावर असेल.

कर्जदार/जामिनदारांना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे उपरोक्त मालमत्ता हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे. सरफायसी कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास सरफायसी कायद्यानुसार कर्जदार व जामिनदारांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०२, हरि किरण अपार्टमेंट, प्लॉट क्र.२०८, सेक्टर १०, नवीन पनवेल (पुर्व), नवी मुंबई-४१०२०६. ठिकाण: नवी मुंबई

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०१.०७.२०१९ स्टेट बँक ऑफ इंडिय